Balaji Telefilms Ltd.

-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industries New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053. Tel.:40698000 • Fax : 40698181 / 82 / 83 Website : www.balajitelefilms.com CIN No. : L99999MH1994PLC082802



November 17, 2021

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Stock Code: 532382

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza",

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

Stock Code: BALAJITELE

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the notice of Postal Ballot published in 'Business Standard' an English Daily and 'Mumbai Lakshadeep', a Regional Daily, in Marathi today.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

For Balaji Telefilms Limited

Sanjay Dwivedi

Group Chief Financial Officer

Encl-a/a

ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED
CIN: L45202UP1985PLC099376
Regd. Office: Eldeco Corporate Chamber-1, 2nd Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad), Gomti Nagar Lucknow-226010

Website: www.eldecogroup.com, Email : eldeco@eldecohousing.co.in, Ph. No.: 0522-4039999

POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS & UPDATION OF EMAIL ADDRESSES OF SHAREHOLDERS n continuation to our earlier advertisement published on November 13, 2021, members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or enactment thereof for the time being in force) ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and In force) ("**the Kulles**"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Disligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the **Listing Regulations**"), Secretarial Standard on General Meetings ("**\$\$-2**") issued by The Institute of Company Secretaries of India, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 39/2020 dated June 15, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("**MCA**") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (hereinafter collectively referred to as "**Circulars**"), the Postal Ballot Notice seeking consent of members whose through voting by electronic mode (i.e. Remote e-Voting), has been sent by email to the members whose names appear in the Register of Members as on the **Cut-Off Date i.e. Friday, November 12, 2021** for obtaining the approval of the Shareholders in relation to the below mentioned resolutions:

- Approval for sub-division of equity shares of the Company having face value of Rs. 10/- per share to Rs. 2/- per share (Ordinary Resolution);
- $Approval for alteration in the \, Memorandum \, of \, Association \, of \, the \, Company \, \textbf{(Ordinary Resolution)};$
- Approval for alteration in the Articles of Association of the Company (Special Resolution), Approval for adoption of a new set of Memorandum of Association of the Company as per the
- Companies Act, 2013 (Special Resolution); and Approval for adoption of a new set of Articles of Association of the Company as per the Companies

The detailed instructions and information relating to Remote e-Voting are set out in the Postal Ballot Notice sent to the Shareholders. The Company has completed dispatch of Notice of Postal Ballot on Tuesday,

Commencement of Remote e-Voting | Wednesday, November 17, 2021 (9:00 A.M. IST)

Thursday, December 16, 2021 (5.00 P.M. IST) Remote e-Voting shall not be allowed after 5.00 P.M. IST on Thursday, December 16, 2021 and e-Voting module shall be disabled thereafter.

The voting rights of the Members shall be reckoned on the equity shares held by them as on the Cut-off Date as per the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"). Further, the voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the Cut-off Date . Any person, who is not a Member as on the Cut-off date should treat this notice for information

Pursuant to Regulation 44 of the Listing Regulations, the Company has engaged the services of CDSL for facilitating e-voting to enable the shareholders to cast their votes electronically through Remote e-Voting Facility as per the details mentioned in the Notice of Postal Ballot.

In compliance with the requirements of the Circulars, hard copies of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and Pre-paid Business Reply Envelope have not been sent to the members for this Postal Ballot and members are required to communicate their assent or dissent through the Remote e-voting System only. The Notice of the Postal Ballot is placed on the Company's website at www.eldecogroup.com, website of Bombay Stock Exchange Limited **("BSE")** at <u>www.bseindia.com</u> and also on the website of CDSL at

The Company has appointed Mr. Mohit Maheshwari (Membership No. F9565 & Certificate of Practice No The Company has appointed Mr. Monit Maneshwari (Membership No. 1956) & Certificate of Practice No. 19946), Partner, Mys. MAKS & Co., Company Secretaries (FRN: P2018lP067700) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot / Remote e-Voting process in a fair and transparent manner. The result of the Postal Ballot along with Report of Scrutinizer will be submitted to the BSE, where the shares of the Company rel listed, on **Saturday, December 18, 2021** and will be posted on the Company's website at www.eldecogroup.com and website of CDSL at www.evotingindia.com. The Scrutinizer's decision on the validity of votes cast through Postal Ballot will be final.

Members who have not yet registered their email address are requested to get their email addresses registered, in respect of electronic holdings with the Depository (i.e. NSDL & CDSL) through the concerned Depository Participants ("DP") and in respect of physical holdings by writing to the Company at Chandni@eldecohousing.co.in or to the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Skyline Financial Services Private Limited at admin@skylinerta.com.

Further, in light of the aforesaid Circulars, shareholders who have not registered their email address and in consequence could not receive the Postal Ballot Notice may temporarily get their email registered with the RTA by clicking the link: http://www.skylinerta.com/EmailReg.php and following the registration process as guided thereafter.

Post successful registration of the email, the shareholder would get soft copy of the Notice and the procedure for Remote e-Voting along with the User ID and the Password to enable Remote e-voting for this Postal Ballot. Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email addresses validated with their DPs / the Company's RTA to enable servicing of notices / documents / Annual Reports electronically to their email address.

Reports electronically to their email address. Any member who has any query/grievances connected with the voting by postal ballot including Remote e-Voting can contact Ms. Chandni Vij, Company Secretary, Contact No. 0522-4039999; Email ID-chandni@eldecohousing.co.in or Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or call on 22-23058542-43.

> By the order of the Board **Eldeco Housing and Industries Limited**

Date: 16.11.2021



Balaji Telefilms Limited Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai – 400053, Maharashtra Website: www.balajitelefilms.com, Email Id: investor@balajitelefilms.com
Tel: +91-022-40698000, Fax: +91-022-40698181

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking Members' consent on the resolution set out in the said Notice has been sent electronically to the members whose e-mail address is registered with the Company/ KFin Technologies Private Limited ("KFin Tech"), Company's Registrar and Transfer Agent/ Depository Participant(s), as on Friday, November 12, 2021, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of the Postal Ballot Notice on Monday, November 15, 2021.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.balajitelefilms.com and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of KFin Tech, at https://evoting.kfintech.com/. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above- mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to investor@balajitelefilms.com

Instructions for e-voting:

vith the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Posta Ballot Notice only by electronic means ("e-voting") to its Members. The communication of the assent or dissent of the members would take place through e-voting process only. The Company has engaged the Services of KFin Tech as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting: 09:00 a.m. (IST) on Wednesday, November 17, 2021 End of e-voting: 05:00 p.m. (IST) on Thursday, December 16, 2021

E-voting will not be allowed beyond the aforesaid date of time and the e-voting modules shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain/generate

A person, whose name is recorded in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/ beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this notice for information

Manner of registering/updating e-mail address:

a) Members who hold the shares in physical mode and have not registered/updated their email address with the Company, can register / update the same by sending the request letter mentioning details of folio number, e-mail address and self- attested copy of PAN card to KFinTech at einward.ris@kfintech.com

b) Members holding shares in dematerialized mode and have not registered/updated their email address, can register/ update their email address with the Depository Participant(s)where they

The resolution if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, December 16, 2021. The results of evoting shall be announced on or before Saturday, December 18, 2021 and will be displayed on the Company's website at www.balajitelefilms.com and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and KfinTech. The Company will also display results of the Posta ballot at its Registered Office.

In case of any query on voting, members may refer to the Help and FAQs sections/ Evoting user manual available through a drop down menu in the "Downloads" section of KfinTech's website for evoting https://evoting.kfintech.com/

Contact details for addressing e-voting related queries/ Grievances, if any:

Mr. Konijeti Sumar Deputy Manage

Place: Mumbai

Date: November 16, 2021

Kfin Technologies Private Limited

Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32 | Financial District Nanakramguda | Serilingampally Mandal | Hyderabad - 500032

Email: einward.ris@kfintech.com

For Balaji Telefilms Limited

By Order of the Board

New-gen issues in India's line of sight as it eyes trade deals

New Delhi, 16 November

s India goes into firming up trade deals with developed nations like Australia, the United Kingdom (UK) and the regional bloc, and the European Union (EU), it will have to be well prepared to negotiate on new-generation issues, such as data protection regulation, e-commerce, and environment.

India is yet to negotiate pacts with its trading partners on these evolving issues since discussions between them have until now been largely focused on tariff and nontariff barriers and the rules of origin.

'We can no longer look at trade just as trade. We have to look at it in totality of global and regional conditions. Today, international trade needs to be looked at inclusive of many issues, such as investment, clean energy, digitalisation, movement of people, intellectual property, and technology," said Amitendu Palit, senior research Fellow, Institute of South Asian Studies, National University of Singapore.

This is where India faces a challenge in negotiating free trade agreements (FTAs), said Palit.


"Today's FTAs, particularly those India is negotiating, will be more exhaustive and complex than the earlier ones," said Palit.

Elaborating, he said without anv sustainable trade practices or clean energy practices, most trade agreements (with developed nations) may not be possible.

To buttress his point of view, he cited the example of the EU which has a 21st century template as far as FTAs are concerned. This template may include subjects like Australia on its east," said Palit. environment, labour, competition policy rules for state-owned public enterprises, among others, said Palit. Similarly, Australia may demand data protection for investors in India. The UK may want India to open up its domestic legal market (with reciprocity). "The concern is whether India is equipped to handle negotiations on these evolving issues, especially with stiff deadlines with respect to finalising these trade agreements," he said.

Over the past decade or more, India had signed trade agreements with countries on its east -Singapore, Thailand, Japan, trade blocs, such as the Association of Southeast Asian Nations, among others. However, there has been a visible shift now. India has been try-





ing to look West for quite some time, but none of the deals have fructified so far. Now, India is girding up its loins to cement stronger strategic and economic ties with these nations.

"Today, India is looking at trade from a geostrategic, geoeconomic, and political perspective. As a result, it is looking to work out bilateral trade deals with its important strategic allies. Many of these allies are on India's west, some like

India has revamped its trade strategy and is in a rush to negotiate a spate of FTAs with its top trading partners — the UK, the EU, the United Arab Emirates (UAE), and Australia. This assumes more importance now since India is not a part of any major regional trade bloc. A year ago, India walked away from the China-backed Asian trade bloc Regional Comprehensive Economic Partnership (RCEP) after negotiating the deal for seven years. prioritising needs and demand of the domestic industry.

RCEP was signed by 15 nations in November last year to create the world's biggest free trade bloc.

Right now, the message India

world, or else it will shut itself out from the global markets.

Over the past six months, countries have set ambitious deadlines to fructify them, and in most cases. India is strategising to first ink a mini trade or an early-harvest deal. which will be a precursor to an FTA that will be signed in a year or so.

With the stiff target of finalising early-harvest deals with Australia, the UAE, and the UK next month, these mini pacts have to be drafted carefully. India is also keen on inking a trade pact with Canada that got further delayed by the outbreak of the pandemic and elections in that country. Last month, India and Israel also decided to renew negotiations on an FTA and a deadline of mid-2022 has been set.

Arpita Mukherjee, professor at Indian Council for Research on International Economic Relations, said the priority should be to quickly focus on reducing tariffs on areas amicable to India and the country it is signing these deals with. "With stiff targets ahead, nations should not complicate early-harvest agreements by bringing in issues pertaining to non-tariff barriers, such as adhering to stanwants to send is clear — that it dards, or government procurement wants to engage with the rest of the norms in these countries," he said.

India received record FDI in last7yrs:Goyal

New Delhi, 16 November

India attracted record foreign direct investment (FDI) over the last seven years and this trend is expected to continue, considering the major structural reforms being undertaken by the government, Commerce and Industry Minister Piyush Goyal said on Tuesday.

"As per a recent CII-Ernst & Young report, India is the next global investment hotspot and we have the potential to attract annual FDI (foreign direct investment) in the range of \$120-160 billion by 2025. In the last

WE WILL HAVE seven years, we have seen record AN FTA WITH FDI, breaking the THE UAE IN THE NEXT previous record for seven years in a 60-100 DAYS, AN row. I hope to see INTERIM AGREEMENT that continue, look-WITH AUSTRALIA, ing at the major PROBABLY AROUND structural reforms being undertaken. THE SAMETIME" This pickup in eco-PIYUSH GOYAL, COMMERCE AND nomic activity is INDUSTRY MINISTER here to stay and the future looks to be extremely bright,"

Conference MNCs 2021. According official data, India attracted FDI of \$22.53 billion dur-

Goyal said at the

Confederation of Indian Industry's

National

(CII's)

ing the April-June quarter, a 90 per cent jump yearon-year. This includes equity capital of unincorporated bodies, reinvested earnings, and other capital. Goyal cited the decision to privatise Air India as the latest example of policy and business reforms. Similarly, doing away with the retrospective tax law, and reforms in the mining and coal sectors, are some of the other reforms.

The minister urged multinational corporations to use India as a manufacturing base as they can capture the whole world from India. Apart from that, it's time that India starts focusing on integrating its quality standards with the world. The mindset of a particular product being for the domestic market and others for the export market also needs to go, he said.

'We will have a free trade agreement (FTA) with UAE in the next 60-100 days, an interim agreement with Australia probably around the same time. With the EU, work should start soon (as) they have recently appointed a lead negotiator and we are working to start with Canada," he said.

JOINT MEETING OF NCR STATES ON POLLUTION

Delhi suggests WFH policy, ban on industries

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, 16 November

Implementing work from home policy in Delhi-NCR and closing down industries are some of the steps suggested by the Delhi government in a meeting of the Commission for Air Quality Management held on Tuesday, Delhi Environment Minister Gopal Rai said.

Chief Minister Arvind Kejriwal on Saturday had announced various emergency measures, including the closure of schools for a week, a ban on construction activities and work from home for governcity. "On Monday, the Delhi Pollution Control Committee teams went to see whether the measures are being imple- joint action plan.

mented and they found that the construction work has been stopped," Rai told reporters.

The Supreme Court on Monday had directed the Commission for Air Quality Management to hold a joint meeting and on Tuesday, the states of Punjab, Rajasthan, Haryana and Uttar Pradesh participated in the meeting.

"In the meeting, Delhi government officials suggested implementing work from home policy in Delhi-NCR, ban on construction work and ban on industries so that pollution the Union environment minislevels can be controlled. The other states have also put forth contribution of stubble burning that in a meeting held with ment employees, to deal with their views and we are waiting in Delhi's pollution so as to the pollution crisis faced by the for an official notification from effectively control it. the commission," Rai said.

will lead to the emergence of a

Air quality drops again to 'severe' 'very poor category – Delhi's air quality was again

in the severe category with the 24-hour average AQI recorded at 403 after remaining in the 'very poor' category till Tuesday morning, when the AQI was recorded at 396. The air quality index in neighbouring cities was also in the

Ghaziabad (356), Greater Noida (361), Gurugram (369) and Noida (397) — at 4 PM. According to the Ministry of Earth Sciences' air quality monitor SAFAR, the AQI will likely remain at the lower end of 'severe' on Wednesday.

ter to clear confusion over the "On Monday, the Centre

The Delhi minister asked

He said that this meeting filed an affidavit in the Supreme Court stating that ter to clear the facts. The same stubble burning contributes

four per cent to pollution in the

national capital. In the same affidavit, the Centre mentioned experts it was said that it contributes 35-40 per cent in the pollution levels. I want to urge the Union environment minisaffidavit has two facts. Which

is the correct figure," he asked. The minister said that with the correct figures, they will be able to frame a strategy to curb pollution. "The strategy that will be formed on the basis of the four per cent figure will yield different results and the strategy formed seeing the 35 per cent figure will have a different outcome," he added.

Rai also cited the figures made public by the Ministry of Earth Sciences' air quality monitor SAFAR, which showed the fire contribution to pollution from November 4 to 14.

"Going by these figures, the average comes to 31 per cent. This is also data by the central government. We urge the Union environment minister to clear the air on the figures so that a correct strategy can be formulated," he added.

'ESG, financial performances highly correlated'

As the globe battles climate change and its adverse effects on the sustainability of life and business on the planet, investors and lenders now want to know a company's performance on environmental, social and governance (ESG) factors besides financial ratings. This has turned ESG ratings into a new growth opportunity for rating agencies. SANKAR CHAKRABORTI, chairman, ESGRisk.ai & group CEO, Acuité Ratings & Research, tells Krishna Kant on why ESG scores matter to investors. Edited excerpts:

Why should investors now bother about ESG scores of companies besides financial ratings? It has become increasingly evident in

focusing on ESG assessments. ESG

recent years that a company's performance on ESG factors are highly correlated with its financial performance. This is because various

SANKAR CHAKRABORTI components of the ESG Chairman, ESGRisk.ai, highlight the risk a comp-& group CEO, Acuité any faces. Secondly, both Ratings & Research investors and lenders are gravitating towards responsible investing and lending, thereby

and capacity to carry out its operations and grow. The ratings use a detailed set of factors that have material impact on financial performance of the organisation.

> How does ESG score reflect in the financial metrics of companies? There is an evident

correlation between financial performance and ESG scores, A study by ESGRisk.ai shows that since the pandemic began,

returns from top 50 ESG companies are 131 per cent compared with the 117 per cent yield on Nifty 50, for the period of April, 2020 to October 10, 2021. During




the Covid-related selloff that began in Q1 of 2020, ESG companies outshone broader benchmarks, making investments in ESG-compliant companies more stable. Organisations committed to satisfying multiple stakeholder interests and improving sustainability practices invariably have high ESG scores and superior financial performance. A strong ESG strategy enhances brand reputation, contributes to the company's top-line growth and drives shareholder engagement.

All of these affect return on investment (ROI) besides reducing revenue risks.

Many agencies have foraved into ESG Ratings. How does Acuité ESG's rating compare with competitors? Our uniqueness lies in our framework

that is India focused. There are many factors where India stands apart and such differences are considered in our methodology. Also, our methodology and data collection are extremely comprehensive. Our ESG scores are based on a wide range of 739 data points and 525 indicators that have been selected and assigned weights based on their materiality and relevance to specific industries. Each score provides a summary of the corporate's ESG strategy, initiatives, results, and negative news across 19 critical themes. They include energy, emissions, water, environmental management, ESG reporting, human rights, community, supply chain and shareholders' rights, among others.

Sd/-Sanjay Dwivedi **Group Chief Financial Officer**















PUBLIC NOTICE

MR. MOHD. ASIF ABDUL RAFIQUE KHAN a member of SUSSEX INDUSTRIAL ESTATE PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED having address at Sussex Industrial Estate Promises Co-Operative Society Limited Dadoji Kondeo Cross Marg, Byculla, Mumbai 400 027 and holding Unit No. 210, Second Floor, "A" Wing in the building of the societ died on 05th day of October 2021 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant of claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 30 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims objections are received within the prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byte -laws of the society. The claims/objections any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society, with the Secretary of the society between 10 AM to 2.30 PM from the date of the publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of SUSSEX INDUSTRIAL ESTATE PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED

ADV. N. A. GHATTE 2/18 Surma wala Bldg, Office No. 2, Gd Fl. Imamwada Rd & Jail Rd (W) Behind Children Home, Mumbai: 9 (Ph-23700050, M-9819408326).

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचीत करण्यात येत आहे की, माझे अशीलांची आई स्वर्गीय श्रीमती विष्णी अर्जून केवलरामानी या फ्लॅट जागा क्र. ४, इमारत क्र. १६, ए विंग, पहिला मजला, चेंब्र नवजीवन को. हौ. सो. लि., आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई -४०० ०७४, क्षेत्रफळ ६२४ चौ. फूट कार्पेट क्षेत्र दिनांक २७/१२/२०१६ रोजीचे भाग प्रमाणपत्र क्र. २४० अंतर्गत अनुक्रमांक २४०१ ते २४१० धारक ह ५०/– प्रत्येकीचे १० नवीन शेअरच्या मालव

माझ्या अशीलांची आई स्वर्गीय श्रीमती विष्णी अर्जुन केवलरामानी यांचे २८/१२/२०१६ रोजी निधन झाले आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री. अर्जन दयालदार केवलरामानी यांचे २३/०५/२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील अर्थात (१ श्रीमती लविना मोहन भगवानानी (उर्फ चांद अर्जुन केवलरामानी) - विवाहित मुलगी, (२) श्री अनिल अर्जुन केवलरामानी - मुलगा (३) श्री. सुनिल अर्जुन केवलरामानी – मुलगा हे कायदेशीर वारसदार आहेत आणि माझ्या अशीलांव्यतिरिक्त अन्य कोणीही वासरदार नाहीत. अन्य कायदेशीर वारसदार (१) श्री अनिल अर्जुन केवलरामानी (२) श्री. सुनि अर्जुन केवलरामानी यांनी त्यांची बहीण श्रीमती लविना मोहन भगवानानी (उर्फ चांद अर्जुन केवलरामानी) यांच्या नावे दिनांक १५/११/२०२१ रोजीचे नोंदक्र. केआरएल-५-१६८१९/२०२१ धारक दिनांक १५/११/२०२१ रोजीचे मुक्तता करारनामा नुसार वरील फ्लॅटचे अधिकार मुक्त केले आहेत आणि आता श्रीमती लविना मोहन भँगवानानी (उर्फ चांद अर्जुन केवलरामानी) या सदर फ्लॅटच्या १०० टक्के मालक व अधिकार प्राप्त आहेत.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सद फ्लॅटबाबत वारसाहक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण, विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच पावतीने रजि. पोस्टाने कळवावे, अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत आणि सदर फ्लॅटचे विक्री करारनामा नोंद करण्याची प्रक्रिया माझे अशील सुरू करतील.

विजु एम. खितानी

ठिकाण: मुंबई दिनांक: १७.११.२०२१

पाठव शकतात.

पाहिजे.

ई-मतदानासाठी सचनाः

नमूद केलेल्या कालावधीत सदस्य त्यांचे मत देऊ शकतात:-

ई-व्होटिंग पध्दत केफिन टेक द्वारे त्वरित अक्षम केले जातील.

ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः

वर पाठवून नोंदणी/अपडेट करू शकतात.

अपडेट करू शकतात.

देखील प्रदर्शित करेल.

श्री. कोनिजेती सुमन

केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड

सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२.

टोल फ्री क्रमांक: ०४०-७९६११०००

तारीख: १७ नोव्हेंबर २०२१

ईमेल: einward.ris@kfintech.com

शकतात/बनवू शकतात, हे देखील या सूचनेमध्ये प्रदान केले आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Notice is hereby given that my client Mrs. Pradnya Padmakar More owner of Flat No 204

PUBLIC NOTICE

- Wing, 2nd floor, Om Sai Ashirwad Co-op, Hsc oc. Ltd., Opp. Sai Shrushti, Pakhadi, Kharigaor Kalwa, Thane -400605, Late Mr. Padmaka Purushottam More died on 29/10/2014 and Mrs Pradnya Padmakar More was joint owner of the ame said flat. So society had legally transfer the said flat in the name of Mrs. Pradnya Padmaka **More**, If any legal heirs having any claim to or any interest in the said flat by any manners hatsoever should notify the same in writing with egal supporting documents to the undersigned a he Advocate office mention below within 7 days rom the date of publication. Otherwise any clain by any one shall not be considered and shall be med to waived or abandoned and no clain shall be entertained. Anand B Mishra

Place: Mumbai (Advocate) :1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

PUBLIC NOTICE

Shri Jagannath Krishna Dhamankar

(said 'Jagannath') Nominee Membe

of the Tardeo Gokuldham 'D' Wing

Co-op. Housing Society Ltd., C.T

Survey No. 386, Tardeo, Sane Guruji

Marg, Mumbai 400 034 (in short said Society), and holding flat No

302 on 3rd floor, (in short, said flat) o

said Society, died on 30-4-2021. He had not executed any nomination

during his lifetime. The origina

Member was Smt. Vijaya Mahadev

Bambarkar, died testate

bequeathing her entire estate and

nomination in respect of said flat, in favour of her only brother, said

Jagannath Said Jagannath died

intestate, leaving behind him, his

only married daughter, Mrs. Madhavi

Madhukar Bhogan, who has nov

applied for the Membership of the

Society and the Transfer of Shares and interest of the deceased

Nominee Member The said Society

hereby invites claims or objections from heir/heirs or other claimants/

objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased

Nominee member in the capital/

property of the said society, within a

period of 15 days from the

publication of this notice, with copies

of such documents and other proofs

in support of his/her/their claims.

objections for transfer of shares and

interest of the deceased Nominee

member in the capital/property of the

society, in such manner as provided

under the Bye-Laws of the society

The Claim/objection, if any, received

by the society to transfer of shares

and interest of the deceases

Nominee Member in the capital

Property of the society shall be dealt

with in the manner provided unde

the Bye-Laws of the society. A copy

of the registered bye-laws of the

society is available for inspection by

the claimants/objectors, in the office

of said society/with the Secretary of

the said Society, on every Sunday

between 10.30 a.m. to 2.00 p.m.

from the date of publication of the

notice, till the date of expiry of

For and behalf of

'D'Wing Co-op..

Hon. Chairman/Secretary

Tardeo, Mumbai - 400 034.

०५३,

Tardeo Gokuldham,

Housing Society Ltd., Sane Guruji Marg,

Date: 17-11-2021

Place: Mumba

न्य लिंक रोड, अंधेरी-पश्चिम मंबई- ४०

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड सीआयएन : एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८०२ नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, दलिया इंडस्ट्रियल इस्टेट, समोर.

महाराष्ट्र. **दूरध्वनी:** ४०६९८०००, **फॅन्स:** ४०६९८१८१

वेबसाइट: www.balajitelefilms.com ईमेल: investor@balajitelefilms.com पोस्टल बॅलेटची सूचना

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर सदस्यांची संमती

मागणारी पोस्टल बॅलट नोटीस ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी /ेकेफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (केफिन). कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/ डिपॉझिटरी सहभागीदारांकडे नोंद आहे त्यांना शुक्रवार, १२ नोव्हेंबर

२०२१ रोजी, म्हणजे निश्चित तारखेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली गेली आहे. कंपनीने पोस्टल बॅलेट

पोस्टल बॅलट सूचना कंपनीच्या www.balajitelefilms.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

वेबसाइटवर, म्हेणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड

www.bseindia.com आणि www.nseindia.com वर अनुक्रमे आणि केफिन च्या

वेबसाइटवर https://evoting.kfintech.com/ वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल

पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये संदर्भित कागदपत्रे इलेक्टॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध आहेत आणि अशा

कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य investor@balajitelefilms.com वर ईमेल

कॉर्पोरेट सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांनुसार, कंपनी आपल्या सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक

माध्यमातून (**ई-मतदान**) या पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावावर मतदानाचा हक्क

बजावण्याची सुविधा प्रदान करत आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान

प्रक्रियेद्वारे होईल. कंपनीने ई-व्होटिंग करिता केफिन टेक एजन्सीची सेवा प्रदान करण्यात आली आहे. खाली

उपरोक्त तारखेच्या पलीकडे ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावधी संपल्यानंतर

डिमटेरिअलाइज्ड किंवा वास्तविक पध्दतीमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी आणि ज्या सदस्यांनी

त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला नाही अशा सदस्यांना ई-मतदान करण्याची पद्धत पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान

केली आहे. ज्या सदस्यांना आपले युजर आयडी आणि पासवर्ड लक्षात नसल्यास ते कोणत्या पद्धतीने मिळवृ

एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ

मतदानाचे अधिकार सदस्य/लाभार्थी मालकांना (इलेक्ट्रॉनिक भागधारणेसंदर्भात) हे कट-ऑफ तारखेला

कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्याच्या/तिच्या/तिच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील.

कट-ऑफ तारखेनंतर सदस्य झालेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली

अ) ज्या सदस्यांचे शेअर्स फिजिकल मोडमध्ये आहेत आणि त्यांनी कंपनीकडे आपला ईमेल पत्ता नोंदणीकृत/ अपडेट केलेला नाही, ते फोलिओ क्रमांक, ई-मेल पत्ता आणि त्याची स्व-साक्षांकित केलेल्या पॅन कार्डची प्रत यांचा उल्लेख असलेले विनंती पत्र केफिन टेकला einward.ris@kfintech.com

ब) डिमॅट पध्दतीमध्ये शेअर्स धारण केलेले सदस्य आणि त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला

ठराव मंजूर झाल्यास तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच गुरुवार, १६ डिसेंबर २०२१ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. मतदानाचे निकाल शनिवार, १८ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले

जातील आणि कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील आणि

स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल सिक्युरिटीज[ँ] डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया)

लिमिटेड आणि केफिन टेक यांना कळवले जाईल. कंपनी पोस्टल बॅलेटचे निकाल तिच्या नोंदणीकृत कार्यालयात

मतदानाबाबत कोणतीही शंका असल्यास, सदस्य मदत आणि एफएक्यू विभाग/ इव्होटिंग युजर मॅन्युअलचा

ई-मतदानाशी संबंधित शंका/तक्रारी असल्यास सोडवण्यासाठी संपर्क तपशील :

सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ व ३२, आर्थिक जिल्हा नानकरामगुडा,

नाही, ते डिपॉझिटरी सहभागीदाराकडे जेथे ते डीमॅट खाती ठेवतात त्यांच्याकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी/

तारखेनुसार नोंदवले गेले आहे, ती केवळ ई-मतदानाच्या हेतूसाठी पात्र मानली जाईल.

ई-मतदानाची सुरुवात: बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१ रोजी, स.०९:०० (भाप्रवे)

ई-मतदानाची समाप्ती: गुरुवार, १६ डिसेंबर २०२१ रोजी, सायं.०५:०० (भाप्रवे)

बॅलेट नोटीस प्राप्त झाले नसेल त्यांनी वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात.

नोटिस इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविण्याची प्रक्रिया सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी पूर्ण केले आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सेबस्तियन बी. डिसोझा व श्रीमती जोआन डीसोझा यांच्या नावे बी/११, दी वाकोला सहजिवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या जागेबाबत असलेले शेअर्सबाबत दी वाकोला सहजिवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे भागप्रमाण पत्र क्र. २६ हरवले आहे. ज्याकरिता सोसायटीला द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची विनंती प्राप्त झाली आहे. जर कोणा व्यक्तीकडे भाग प्रमाणपत्र क्र. २६ चा ताबा असल्यास किंवा सदर शेअर्सवर कोणताही दावा असल्यास त्यांनी सोसायटीच्या सचिवाकडे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या कालावधीत त्यांचे दावा सादर करावेत. भाग धारकाचे नाव - श्री. सेबस्तियन बी. डिसोझा व श्रीमती जोआन डीसोझा

दिनांक:१७.११.२०२१

जाहिर नोटीस ह्या जाहिर नोटीसीने सर्व लोकांना कळा

की, सदनिका क्र . ए/२०१, दूसरा मजला, गणेश दी सह. गृहनिर्माण संस्था मर्या . अंबाडी मार्ग, वसई (प), ता वसई, जि . पालघर, पीनकोड ४०१ २०१ ही मिळकत तत्कालीन काळी नितीन भूपतराय पारीख यांचे नाव त्यांची पत्नी माया नितीन पारीख यांच्यासमवेत सह हिस्सेदार म्हणून होती . २३ जून २०१० रोजी नितीन भूपतराय पारीख हे मयत झाल्याने त्यांची पत्नी माय नितीन पारीख यांच्या नावे झाली आहे . सद्रची मिळकर माया नितीन पारीख यांनी माझ्या अशीलांना काय विकत देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिळकतीचे विक्रीबाबत कोणाचीही कोणत्याई प्रकारची हरकत असेल तर त्यांनी ती सक्षम कागदोपत्र ाव्यासहीत ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाले दिनांव रोजीपासून १४ दिवसांच्या आंत माझ्या ००३, तळमजल राजापासून रह विस्तास्था जात माझ्या ए०३, तक्यमजात, हेरीटेज हाईट, भाभा इस्पितळाजवळ, आर . के. पाटकर मार्ग, वांद्रे (ए), मुंबई ५० या पस्पावर सर्व लेखी पुराव्यासहीत कळवावी, अन्यथा तशी कोणाचीही कोण्याही प्रकारची हरकत नव्हती व नाही आहे व असलेस ती कायमस्वरूपी सोडून दिली आहे असे समजून सदनिका विक्रीचा पुढिल व्यवहार पुर्ण केला जाईल याची कृपया नोंद घ्यावीं. सही/

एड . ए . यु.यादव मुंबई उच्च न्यायालय

INDO AMINES LTD. Registrars: Bigshare Services Pvt. Ltd, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400059. Regd Office: W-44, midc, Phase li Dombivali E, Thane, Maharashtra-421203 NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of INDO AMINES LTD. Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to

should lodge such claim	with the compar	ny at its Reg	gistered office	e within 15 days from this without further intimation.
Name of the Shareholders	Folio Number	No of Securities	Certificate Nos	Distinctive Number (s)
Ugam Kanwar	U000103	100	32734	4871401 - 4871500
Ogani Nanwai	U000103	100	48755	13539691 - 13539790
Place: Mumbai Date: 17-11-2021		Name	of the Share	eholders: Ugam Kanwar

INDO AMINES LTD.

Registrars: Bigshare Services Pvt. Ltd, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400059 Regd Office: W-44, midc, Phase li Dombivali E, Thane, Maharashtra-421203 NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of INDO AMINES LTD. Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date ,else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation. Name of the Shareholders | Folio Number | No of Securities | Nos Certificate Distinctive Number (s 4760001 - 4760100 S004115 31620 100 Surendra Kumar Doshi 13539391 - 13539490

S004115 100 48752 Name of the Shareholders: Surendra Kumar Dosh Date: 17-11-2021

UNI ABEX ALLOY PRODUCTS LIMITED

(CIN NO :L27100MH1972PLC015950)
REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG,
MUMBAI 400 020 E-mail: companysecretary@uniabex.com
Tel: 2203 2797 Fax: 022-2208 2113 NOTICE

NOTICE is hereby given that the below share certificate are stated to be lost / misplaced / stolen and the registered holder thereof / claimants thereto had applied to the Company for issue of duplicate hare certificate: 0000395251 0000395275 0001533 A000957 Awadh Mohan Thakur 25

in case any person has any claims in respect of the said share any objection(s) for the issuance of duplicate certificate in favour of the above stated applicant he/she/they should lodge their daim(s) of objection within 7 days from the date of publication of this notice. For Uni Abex Alloy Products Limited

Company Secretary

G D TRADING AND AGENCIES LIMITED

Regd. Office: Indian Merchantile Chambers, 03rd Floor, 14-R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001 EXTRACT OF THE STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER & HALF YEAR ENDING ON 30/09/2021 (Amount in Lak						
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter ended	Half year ended	Half year ended	Year ended
		30.09.21	30.09.20	30.09.21	30.09.20	31.03.21
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from Operations Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or	0.00	0.00	0.00	0.00	0.00
3	Extraordinary items) Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or	(0.18)	(1.47)	(4.96)	(5.68)	(8.25)
4	Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other	(0.18)	(1.47)	(4.96)	(5.68)	(8.25)
5 6	Compreshensive Income(After tax)] Equity Share Capital 1. Basic: 2. Diluted:	(0.18) 10.00 (0.18) (0.18)	(1.47) 10.00 (1.47) (1.47)	(4.96) 10.00 (4.96) (4.96)	(5.68) 10.00 (5.68) (5.68)	(8.25) 10.00 (8.25) (8.25)

ote: The above is an extract of the detailed format of the Un-udited Financial Results for the uarter and half Year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange under Regulation Quarter and nair rear ended sum september, 2uc1 lilled with the stock Exchange under Hegliation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Format of the Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2021 are available on the Stock Exchange with Steptism (auc. on) and Company's website

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड ार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली–१९००५ द्र.:०११–४९२६७०००, टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००,

वेबसाईट: ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१)

सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य भधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६। देवसांच्या आत खाली तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जटार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कस्र केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनते कायार याना सदर रक्तमंचा मरणा करण्यास कसूर क्ला असल्यान, तर सूचना काग्रार आणा सबसामात्र जनरह प्रयात येत आहे की, अधोहस्ताक्षितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेट) रूस्त, २००२ च्या कला १३ चे उपकलम (४) सहबाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्यये खालील निर्देशित मालमत्तेचा **तावा** खाली

ज ज्ञानामित विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना दिनांक/मागणी	ताबा			
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	सूचनेनुसार रक्कम	दिनांक			
HHFMUMHOU	दिनेश कुमार पांडे, प्रियांका	२६.०७.२०२१, २६.०७.२०२१	११.११.२०२१			
19000004934	पांडे, शुभम बी पांडे	रोजी रु.६,११,१३४/-				
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. २०८, ए विंग, २रा मजला, इमारत क्र. १,						

त्रिवेणी लोटस इमारत, भूमापन क्र.१३३, हिस्सा क्र.२, प्लॉट क्र.१८, **गाव उमरोली, तालुका पालघर, ठाणे** महाराष्ट्र-४०१४०४ (कारपेट क्षेत्र ३५१.० चौ.फु. म्हणजे ३२.६० चौ.मी.) **चतुस्मिमा :- उत्तरेस:** इमारत क्र.३ ग्रईप सी, **पूर्वेस**ः गट क्र.१५३, **दक्षिणेस**ः १२ मीटर रंद रस्ता, **पश्चिमेस**ः इमारत क्र.२, टाईप एफ.

||HFMUMHOU | दिनेश श्याम नारायण शुक्ला, २८.०७.२०२१, २७.०७.२०२९ | ११.११.२०२१ प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, नयना इमारत क्र.३, टाईप ही. गुणाजी वासदेव कॉम्प्लेक्स बांधकामीत जिमन क्षेत्रफळ समारे ११३५६ चौ.मी.. गट क्र.५७. शिव मंदिर जवळ. **गा**व

मरोली, तालुका आणि जिल्हा पालघर, ठाणे-४०१४०४ (कारपेट क्षेत्र ३७.८८ चौ.मी. म्हणजे ४०७.६२ वौ.फु.+ बालक्नी १.६२ चौ.मी. म्हणजे १७.५ चौ.फु.) **चतुसिमा :– उत्तरेस:** आतील रस्ता**, पूर्वेस:** निवासी इमारत **क्षिणेसः** इतर इमारत**, पश्चिमेस**ः बंगला.

19000005235 HHFMUMIPL 19000005379	दिलीप बी कानोजिया, संगिता दिलीप कानोजिया	०५.०८.२०२१, ३०.०७.२०२१ रोजी रु.१३,७२,८८१/-	88.88.7078
	 स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेर	। वे वर्णन: मालमत्ता फ्लॅट क्र.७०२, ७वा	<u>।</u> मजला, ॲम्ब्रोसिया-

HHEMLIMIPI ातिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.१०२. १ला मजला. बी विंग. रिध्दी-२

मिना रमेश सोलंकी HHEBDI IPI

संदर्भ घेऊ शकतात जे इव्होटिंगसाठी केफिनटेकच्या https://evoting.kfintech.com/ वेबसाइटच्या डाउनलोड्स विभागात ड्रॉपडाउन मेनूद्वारे उपलब्ध आहेत.

HHFPLGIPL

सही / - प्राधिकत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client SMT. LATA NILESH JAIN W/O LATE NILESH KUMAR SHANTILAL JAIN, Owner of B-307, 3rd Floor Sambhav Darshan, Navroji Hi Road, Sandhurst Road, Dongr Mumbai – 400 009, desire to sale the above said Flat along with the shares of the said flat and, if any person or persons having any objection, rights, title, interest or claim in respect of the above said Flat then record their objectio with evidence in writing withi 15 days from the date of publication of this notice to me at 3/15, Konda Chawl, Parel, Mumbai – 400 012 Mobile No.9821400234 or my client failing to which, their rights, title interest or claim, if any, will be waived. Date: 17-11-2021

(Adv. M. H. CHHIPA)

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT on behalf of our Client, we are investigating the title of Mr. Siju Varghese, R/o Shree Varad Vinayak Co-op Housing Society, Near Sarvodaya Ashish, 90 Ft Road Thakurli in respect of premises being Flat no. 202 adm. 755 sq. ft. (carpet) on 2nd floor in building named "Shree Varad Vinayak" of Shree Nav Varad Co- Operative Housing Society Ltd. ("Said Society") alongwith Share Certificate no.13 dated 15/12/2016 having Five Shares No. 121 to 130 (both inclusive) of Rs. 50/- each ("Said Premises") standing on all that piece or parcel of land bearing Old S. No. 204, Hissa No. 1/5, New S.No. 16, Hissa No. 1 adm. 1900 sq. mtrs. part of village Chole, Taluka Kalvan, District Thane situate at Chole Gaon, Thakurli (East), Mumbai - 421201 ("Said Property")

fany person(s)/society/trust having any claim or right in respect of the Said Premises and / or any part thereof, by way of encumbrance, inheritance, share, sale, assignment, memorandum of understanding, development rights, liability or commitment or demand, exchange, partition, mortgage, maintenance, lease, underlease, lien, license, gift, possession, partnership, tenancy, trust, charge, bequeath ,pledge, guarantee, easement, loans, FSI consumption, Additional F S I consumption, advances, injunction, lispendens or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration. right of prescription or pre-emption or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate in writing with all supporting documents, to the undersigned within Seven (7) days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any, failing which any such claim, right or interest shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and shall not be binding on our clients in any manner whatsoever and any future transaction / transfer shall be done without reference to such claim and all claims, if any, of such

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(Description of the Said Premises)
Premises being flat no. 202 adm. 755 sq. ft. (carpet) on 2nd floor in building named "Shree Varad Vinayak" of Shree Nav Varad Co-Operative Housing Society Ltd. along with Share Certificate no.13 dated 15/12/2016 having Five Shares No. 121 to 130 (both inclusive) of Rs. 50/- each, standing on all that piece or parcel of land bearing Old S. No. 204, Hissa No. 1/5, New S. No. 16, Hissa No. 1 adm. 1900 sq. mtrs. part of village Chole, Taluka Kalyan, District Thane situate at Chole Gaon, Thakurli (East), Mumbai - 421201

Dated this 16th day of November 2021

Advocates for the proposed purchaser Dhiraj Jain – Managing Partner

107, 1st floor, Vikas Building, 11, NGN Vaidya Marg, Fort, Mumbai – 400 001

एस्सार (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०४, बी विंग, न्यू प्रभात एसआरए सीएचएस लि., चिकूवाडी, प्लॉट नं. ११५, बिसलेरी फॅक्टरीच्या पुढे, पश्चिम द्वतगती महामार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९. कॉर्पोरेट कार्यालय : १०१, पहिला मजला, वेस्टर्न एज - १, पश्चिम द्वतगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. दूर.: ०२२-४०६७६००० । essarindialtd@gmail.com । www.essarindia.in । L67120MH1951PLC222871

दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत)

तपशील		स्थायी					
	तिमाहीअखेर	सहामाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर ३१.०३.२०२१			
	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०६.२०२०				
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
रिचालनातून एकूण उत्पन्न	२९०.३२	४१६.४३	१२६.११	२१९४.००			
नेव्वळ नफा/(तोटा) (कर व/वा अपवादात्मक बाबीपूर्व)	(१,१६१.९७)	३४९.१२	१,५११.१०	१८५.३७			
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१,१६१.९७)	३४९.१२	१,५११.१०	१८५.३७			
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१,२०६.७४)	३०४.३६५	१,५११.१०	१५४.६२			
गमभाग भांडवल (रु. १०/- प्रतिशेअर) दर्शनी मूल्य)	२,०४४.२५	२,०४४.२५	२,०४४.२५	२,०४४.२५			
ाखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	(१०७.४९)	(१०७.४९)	(१०७.४९)	(१०७.४९)			
उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)							
र्लभूत :	(५.०९)	१.४९	9.39	०.७६			
गैम्यीकृत :	(५.०९)	१.४९	७.३९	०.७६			
त्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपश्चात) (प्रत्येकी रु. १०/-)							
नूलभूत :	(५.०९)	१.४९	७.३९	०.७इ			
सौम्यीकृत :	(५.०९)	१.४९	७.३९	०.७६			

वरील विवरण हे दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमहािकरिताच्या स्थायी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारंश आहे ज्याचे लेखापरीक्षण समितीद्वारे त्यांच्या दि. १५.११.२०२१ रोजी आयोजित सभेमध्ये पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १६.११.२०२१ रोजी आयोजित सभेत त्यांन मंज्री देण्यात आली आहे.

वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आले आहे. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमहाकिरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.essar.in व उपलब्ध आहे.

कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१६ द्वारे सुधारित केल्यानुसार कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम २०१५ अंतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानके (आयएनडी एएस) अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत.

एस्सार (इंडिया) लिमिटेड करिता श्रुती जोशी

(डीआयएन : ०९३८८२६०)

🗘 ॲक्सिस <u>बँक लि.</u>

दिनांक : १६.११.२०२१ ठिकाण : मुंबई

सेंट्रल ऑफिस : गिगाप्लेक्स, एनपीसी–१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई–४०० ७०८. नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, . अहमदाबाद**-**३८०००६.



ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ज्याजाया दार्जा हो जरना जाना स्वित्त के जिल्हा हो जानकार चारा, सिरायुक्त करने जन्म होने प्रकार प्रसार प्रकार आ केंग्रंड एन्फोसेंनेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूज ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेंनेट) रूक्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/गहाणदार यांना खाली दिलेल्या तारखांना **मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बेंकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार/सह–कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमत्तेचा खाली नमूद तारखांना प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत कर्जदार /सह-कर्जदार /गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील भविष्यातील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित

आ	આપ્તિ સાંકાવण્यાસાઠા સંભગ્ન ઉપભવ્ય વર્જનથ્ય कर्जदाराच लक्ष संरक्ष्मा अक्ट २००२ च्या संक्शन १३(८) अतगत तरतुदाकड वधून घतल जात आहे.								
3 ³ क्र		येणे रक्कम							
c	शाखेचे नाव : ठाणे आरएसी १) निखिल सी. पराड, २) चंद्रकांत एच. पराड, सुयोग सीएचएस बिल्डींग नं. २३/७२५, १ ला मजला, पीएमसी बँकेसमोर, अगोरे नगर, विक्रोळी, मुंबई–४०००८३. आणि तसेच : फ्लॅट नं. १०३, १ ला मजला, श्री वैष्णवी एन्क्लेव्ह, प्लॉट नं. २ आणि १, मातोश्री नगर, नेरळ, ठाणे–४१०१०१.	रु. ११,५६,२४८/– (रु. अकरा लाख छप्पन्न हजार दोनशे अड्डेचाळीस फक्त) दि. १६/०४/२०२१ रोजी, (दि. १६/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १६/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.							
	मागणी नोटीस तारीख : २८/०४/२०२१ ताबा घेतल्याची तारीख : ११/१५								
	गहाण मालमत्तेचा तपशील: फ्लॅट नं. १०३, १ ला मजला, श्री वैष्णवी एन्क्लेव्ह, प्लॉट न क्षेत्रफळ ३७.१७ चौ.मी.	त. २ आणि १, मातोश्री नगर, नेरळ, पुणे–४१०१०१ चटई							
4	शाखेचे नांव : कल्याण एएससी १) प्रकाश बाळू गंगावणे २) आरती प्रकाश गंगावणे, रूम नं. २९, श्री कृष्णा चाळ, समर्थ नगर, सुमन नगर मागे, चेंबूर (पूर्व), मुंबई-४०००७१. आणि तसेच : फ्लॅट नं. २०२, २ रा मजला, बिल्डींग नं. ५, गॅलॅक्सी गार्डन, वनगणी पाषाणे रोड, तालुका कर्जत, जि. रायगड- ४१०१०१	रु. १२,२९,४९९/– (रु. बारा लाख एकोणतीस हजार चारशे एकोणीस फक्त) दि. २३/०४/२०२१ रोजी, (दि. २३/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. २३/०४/२०२१ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज.							
1		(

मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ताबा घेतल्याची तारीख : ११/११/२०२१ (प्रतिकात्मक ताबा) **गहाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. २०२, २ रा मजला, बिल्डींग नं. ५, गॅलॅक्सी गार्डन, वनगणी पाषाणे रोड, तालुका कर्जत, जि. रायगड**–** ४१०१०१. चटई क्षेत्रफळ २२.२५५ चौ.मी.

शाखेचे नाव : कल्याण एएससी १) प्रेमगीर लालगीर गोसावी, २) योगिता प्रेमगीर गोसावी, रूम नं. ०२, लाड चौक, छत्तीस फक्त) दि. २३/०४/२०२१ रोजी, (दि. शिवाजी चौक, बदलापूर (पूर्व), ठाणे–४२१५०३. आणि **तसेच** : फ्लॅट नं. ४०५, ४ था | २३/०४/२०२१ पर्यंत लागू केलेल्या व्याजासहीत)

मजला, बिल्डींग नं. ९, गेलॅक्सी गार्डन, पाषाणे गांव तालुका कर्जत, जि. रायगड-४१०१०१.

मागणी नोटीस : २४/०४/२०२१ ताबा घेतल्याची तारीख : ११/११/२०२१ (प्रतिकात्मक ताबा)

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट न. ४०५, ४ था मजला, बिल्डींग न. ९, गॅलॅक्सी गार्डन, पाषाणे गाव तालुका कर्जत, जि. रायगड–४१०१०१. चटई दिनांक : ११/११/२०२१ स्थळ : ठाणे आरएसी, कल्याण एएससी

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.



युनिट क्र.४०२, वेस्टर्न एज १, कनाकिया स्पेसेस, पश्चिम द्रुवगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६. दूर.:०२२-४०६७६००० ई-मेल:info@prabhatgroup.net, वेबसाईट:www.prabhatgroup.net

२० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु.लाखात, ईमीएस व्यतिरिक्त)						
अ.	तपशील	एकमेव ़		एकमेव			
		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्षा	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्षा	संपलेली तिमाही
क्र.		३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	39.03.2029
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२७.६६	908.80	२११.२०	9२७.६६	908.90	२११.२०
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,						
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२.२८)	(४६.७८)	994.02	(११.८३)	(६३.9४)	98.03
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.२८)	(४६.७८)	994.02	(99.८३)	(६३.१४)	98.039
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.२८)	(४६.७८)	994.02	(११.८३)	(६३.१४)	98.03
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
	उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-	-	-
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी)	9000.६३	9000.६३	9000.६३	9000.६३	9000.६३	9000.६३
७ .	राखिव(पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	२२९०.०९	२२९०.०९	9230.40	२२८२.१९	२२८२.१९	१२९४.९६
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)						
	अ. मूळ	(0.02)	9.0८	(0.88)	(0.99)	(0.49)	9.00
	ब. सौमिकृत	(0.02)	9.0८	(0.88)	(0.99)	(0.49)	9.00

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर,२०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व अर्धवार्षिकवित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या

कंपनीने १ एप्रिल, २०१८ पासून भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) स्विकारले आहे. तदनुसार कंपनीचे सदर वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ मध्ये विहित आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएसनुसार तयार केले आहेत. मागील तिमाहीकरिता निष्कर्षसुद्धा पुर्ननमुद

कंपनीछए १० ऑक्टोबर, २०१९ रोजी अपतदारी दाखल केली आहे आणि ते सहकारी अपतदारी ठराव प्रक्रियेअंतर्गत आहे.

प्रभात टेक्नॉलॉजिस (इंडिया) लिमिटेडकरिता सही / – सही/-आर.के. भुता पराग मालदे

नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी

ठिकाण: मुंबई दिनांक: १५.११.२०२१

www.bseindia.com व कंपनीच्या www.prabhatgroup.net वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सीएफओ आयआरपी

बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडकरिता सही / -

संजय द्विवेदी गटाचे मुख्य वित्तीय अधिकारी

इ अपॉर्टमेंट, इमारत क्र. ऑम्ब्रोसिया−३, सर्वे क्र.४०३/१(४०३)/१भाग (४०३/१भाग), **गांव माहिम, तालुका आणि** जिल्हा पालघर, महाराष्ट्र, कारपेट क्षेत्रफळ सुमारे २२७.९८ चौ.फु. आणि बालकनी कारपेट क्षेत्र २७.८८ चौ.फु.

-कृष्णदेव गिरीजेश मिश्रा, 05.02.7079, \$0.06.7079 रोजी रु.९,७९,७०३/-19000006147 प्रिया सुरेश पांडे

लोक रेसिडेन्सी फेज-२, गट क्र.४६२, हिस्सा क्र.बी, <mark>गाव उमरोली, तालुका आणि जिल्हा पा</mark>त ४०१४०४ **(कारपेट क्षेत्र ३८२.९३ चौ.मी.) चतुसिमा**ः**– उत्तरेसः** आतील रस्ता, **पूर्वेसः** बंगला, **दक्षिणेस**ः रिध्दी मारत**, पश्चिमेस**ः मोकळी जागा १९.०८.२०२१, १२.०८.२०२१ रोजी रु.२१,५९,९१९/-रमेश सना सोलंकी.

ातिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, डी विंग, वक्रतुड म्हणू-नित्तर्भुत भारतम्या/स्थावर भारतम्या/भारतम्य नारामाय चरनाः । इति, डोडपी,हिलस, सर्वे क्र.१६, हिस्सा क्र.१पी व २, गाव कोहांज, खानतवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, चेंचपाडा नवरे पार्क रोड, ठाणे–४२१५०५ (आच्छादित क्षेत्रफळ सुमारे ४१५ चौ.फू. फ्लॅट +५३. चौ.फु. टेरेस क्षेत्र) **विंग चतुसिमा :- उत्तरेस:** ई विंग, **पूर्वेस**: निवासी इमारत, **दक्षिणेस:** चाळ, **पश्चिमेस**: सी विंग रवी कुमार गुप्ता, १७.०८.२०२१, १२.०८.२०२१ ११.११.२०२१ श्वेता रवी कुमार गुप्ता

<mark>प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, सी विंग, इमारत क्र.११ मारत टाईप-बी-१, सोढी रेसिडेन्सी, बांधकामीत जिमन सर्वे क्र.२७, ३२, ३३ व ७५, <mark>गाव पामटेम्भी, पाम</mark> गामपंचायत, तालुका आणि जिल्हा पालघर,महाराष्ट्र–४०१५०१ (कारपेट क्षेत्रफळ सुमारे ५१५ चौ.फु. म्हणजे **४७.८५ चौ.मी.) चतुसिमा :- उत्तरेस:** इमारत क्र.१२**, पूर्वेस**: ए व बी विंग, **दक्षिणेस**: इमारत क्र.१०, **पश्चिमे**स

मंडळाच्या आदेशान्वये दिनांक: १७.११.२०२१ ठिकाण: मुंबई